



d r g [_ i d y m

१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९
९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९
०	१	२	३	४	५	६	७	८	९

आता २० मिळविल्यावर काय घडते ते पाहू.

- ३२ भोवती रिंगण करा.
३२ + २० च्या उत्तरावर फुली करा.
- ११ भोवती रिंगण करा, ११ + २० वर फुली करा.
- ४६ भोवती रिंगण करा, ४६ + २० वर फुली करा.
- ५५ भोवती रिंगण करा, ५५ + २० वर फुली करा.
- ३ भोवती रिंगण करा, ३ + २० वर फुली करा.

तुम्ही २० मिळवता तेव्हा
काय घडते?
२० मिळविणे _____

_____ सारखे आहे.

६०	६१	६२	६३
५०	५१	५२	५३
४०	४१	४२	४३
३०	३१	३२	३३



३० आणि ४० मिळविल्यावर काय घडते ते शोधा .

३० मिळविणे _____ सारखे आहे.

४० मिळविणे _____ सारखे आहे.

पुढील उदाहरणे लवकरात लवकर सोडवा. कल्पना करा की तुम्ही संख्या भवनाच्या मजल्यांवर उड्या मारत आहात.

$२५ + १० = \underline{\hspace{2cm}}$

$३६ + ३० = \underline{\hspace{2cm}}$

$४१ + ५० = \underline{\hspace{2cm}}$

$८८ + १० = \underline{\hspace{2cm}}$

$६० + ३० = \underline{\hspace{2cm}}$

$१६ + ६० = \underline{\hspace{2cm}}$

$१० + ४४ = \underline{\hspace{2cm}}$

$३० + ५७ = \underline{\hspace{2cm}}$

$६० + २४ = \underline{\hspace{2cm}}$

$१६ + २० = \underline{\hspace{2cm}}$

$४४ + ४० = \underline{\hspace{2cm}}$

$३६ + ६० = \underline{\hspace{2cm}}$

$७५ + २० = \underline{\hspace{2cm}}$

$१८ + ४० = \underline{\hspace{2cm}}$

$५० + २७ = \underline{\hspace{2cm}}$

$२० + ५८ = \underline{\hspace{2cm}}$

$४० + ३५ = \underline{\hspace{2cm}}$

$७० + १८ = \underline{\hspace{2cm}}$

d r g d 0 m H \$ é ' m

१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९
९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९
०	१	२	३	४	५	६	७	८	९

- ५२ भोवती रिंगण करा.
- ५२ - २० च्या उत्तरावर फुली करा.
- ३१ भोवती रिंगण करा, ३१ - २० वर फुली करा.
- ४६ भोवती रिंगण करा, ४६ - २० वर फुली करा.
- ७७ भोवती रिंगण करा, ७७ - २० वर फुली करा.
- २३ भोवती रिंगण करा, २३ - २० वर फुली करा.

वीस वजा केल्यावर काय घडते ?

वीस वजा करणे हे _____

_____ सारखे आहे.

६०	६१	६२	६३
५०	५१	५२	५३
४०	४१	४२	४३
३०	३१	३२	३३

३० आणि ४० वजा केल्यावर काय घडते ते शोधा पाहू.

३० वजा करणे हे _____ सारखे आहे.

४० वजा करणे हे _____ सारखे आहे.

पुढील उदाहरणे लवकरात लवकर सोडवा. संख्या भवनाच्या मजल्यांवर उड्या मारत आहोत अशी कल्पना करा.

३१ - १० = _____

५४ - ३० = _____

८५ - ५० = _____

७० - १० = _____

३६ - ३० = _____

९९ - ७० = _____

१३ - १० = _____

८८ - ३० = _____

७४ - ७० = _____

६३ - २० = _____

५९ - ४० = _____

६९ - ५० = _____

४९ - २० = _____

४८ - ४० = _____

९६ - ८० = _____

७१ - २० = _____

७३ - ४० = _____

७५ - ६० = _____